

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
अधिसभेच्या २२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
गुरुवार, दि.१२ मार्च, २०२० दुपारी १२:०० वा.



अधिसभेची २२ वी बैठक दि.१२ मार्च, २०२० रोजी दुपारी १२:०० वा. विद्यापीठ सभागृहात
मा. कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस खालील सदस्य उपस्थित होते.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. कदम व्ही. एल. प्रभारी प्र-कुलगुरु तथा अधिष्ठाता (मानवविज्ञान विद्याशाखा)	सदस्य
३)	प्राचार्या डॉ. श्रीमती पांडे के. ए.	सदस्या
४)	प्राचार्य डॉ. उबाळे व्ही. पी.	सदस्य
५)	प्राचार्य डॉ. गोरे एस. एस.	सदस्य
६)	सीए शहा एस. एच., प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	सदस्य
७)	सीए शहा एस. एच., वित्त व लेखा अधिकारी	सदस्य
८)	प्रा. डॉ. सूर्यवंशी एस. एस., प्र. संचालक, ज्ञानस्रोत केंद्र	सदस्य
९)	डॉ. कोरे व्ही. जी., संचालक, विद्यार्थी विकास	सदस्य
१०)	डॉ. पवार एस. के., संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण	सदस्य
११)	डॉ. चिट्टे जी. एन.	सदस्य
१२)	प्राचार्य डॉ. परिचारक डी. एस.	सदस्य
१३)	प्राचार्य डॉ. पाटील आर. आर.	सदस्य
१४)	प्राचार्य डॉ. शिंगाडे ए. बी.	सदस्य
१५)	प्राचार्य डॉ. भांजे बी. एम.	सदस्य
१६)	श्री. नवले एस. एस.	सदस्य
१७)	डॉ. रोंगे बी. पी.	सदस्य
१८)	श्री. आवळे ए. के.	सदस्य
१९)	डॉ. आवताडे एच. के.	सदस्य
२०)	डॉ. चव्हाण सी. एस.	सदस्य
२१)	डॉ. कलशेट्टी एम. एस.	सदस्य
२२)	डॉ. बिराजदार जी. डी.	सदस्य
२३)	डॉ. शिंदे टी. व्ही.	सदस्य
२४)	डॉ. आदटराव बी. एन.	सदस्य
२५)	डॉ. शिंदे एस. के.	सदस्य
२६)	डॉ. फुलारी टी. जे.	सदस्य
२७)	डॉ. श्रीमती रेवडकर बी. डी.	सदस्या
२८)	डॉ. मेंते आर. एस.	सदस्य

२९)	डॉ. कांबळे जी. एस.	सदस्य
३०)	डॉ. श्रीमती पाटील एम. जे.	सदस्या
३१)	कु. चव्हाण ए. सी.	सदस्या
३२)	श्री. साळुंके एस. एस.	सदस्य
३३)	श्री. गायकवाड आर. एस.	सदस्य
३४)	श्री. शेख ए. एम.	सदस्य
३५)	श्री. गायकवाड एस. एम.	सदस्य
३६)	श्री. सरवदे एस. टी.	सदस्य
३७)	श्री. राणे जी. एफ.	सदस्य
३८)	श्री. गावडे टी. जे.	सदस्य
३९)	श्रीमती मंकणी एन. एस.	सदस्या
४०)	श्रीमती नागणसुरे पी. आर.	सदस्या
४१)	श्री. चव्हाण डी. ए.	सदस्य
४२)	अॅड कळके ए. एस.	सदस्य
४३)	श्री. धरणे जी. आर.	सदस्य
४४)	प्रा. डॉ. देशमुख एम. बी.	सदस्य
४५)	श्रीमती महागावकर आर. ए.	सदस्या
४६)	श्री. पाटील एस. बी.	सदस्य
४७)	श्री. हिरेमठ एस. बी.	सदस्य
४८)	डॉ. चौधरी एस. बी.	सदस्य
४९)	श्री. संगवे ए. बी.	सदस्य
५०)	प्रा. डॉ. घुटे व्ही. बी., कुलसचिव	सदस्य सचिव

बैठकीची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष आणि अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच या बैठकीत डॉ. व्ही. एल. कदम यांची ही पहिलीच बैठक असल्याने अधिसभेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

अनुपस्थिती :

अधिसभेच्या या बैठकीस प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी, कु. एस. जे. मोहिते-पाटील, श्री. एम. एस. डांगरे यांनी पत्राद्वारे / दूरध्वनीद्वारे / ई-मेलद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. डॉ. माने डी. आर., शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे, डॉ. नंदनवार डी. आर., प्र. सहसंचालक, (तंत्र शिक्षण), मा. शिक्षण संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी, श्री. पाटील पी. टी., श्री. शिंदे आर. बी., श्री. काळजे ए. एम., श्री. अनासपुरे एम. एम., श्रीमती तडवळकर ए. ए., श्री. ठाकूर एस. एम., विधानपरिषद सदस्य, श्री. जगताप एम. ए. व श्री. गायकवाड एस. जी. हे या अधिसभेच्या बैठकीस अनुपस्थित होते.

कुलसचिवांनी परिनियम ४७४ (१) नुसार, मा. कुलगुरुंना अधिसभेच्या विसाव्या बैठकीपासून या बैठकीदरम्यानच्या कालावधीतील विद्यापीठातील घडामोडीचा आणि प्रगतीचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती केली, त्यानुसार मा. कुलगुरुंनी खालीलप्रमाणे अहवाल सादर केला.

➤ **कुलसचिव कार्यालय:**

- १) प्रस्तुत विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या अधिष्ठाता, मानव विज्ञान विद्याशाखा या पदाकरीता विहित प्रक्रिया करून निवड समितीमार्फत निवड झालेल्या डॉ. व्ही. एल. कदम यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला असून ते दि. ३०/११/२०१९ रोजी रुजू झाले आहेत.
- २) प्रस्तुत विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ या पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यास अनुसरून एकुण १५ आवेदनपत्रे प्राप्त झालेली आहेत. त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरु आहे.
- ३) विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची दि.०१ जानेवारी, २०१९ ते ३१ डिसेंबर, २०१९ या कालावधीची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून ती अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- ४) प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग १ ते ४ ची बिंदु नामावली तपासणीचे काम सुरु आहे.
- ५) Screening Committee ची बैठक दि. ०७/११/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर कमिटीने शिफारस केल्यानुसार १) डॉ. मेंते राजीवकुमार शिवशंकर, सहाय्यक प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल, २) श्री. शिंदे अशोक रोहिदास, सहाय्यक प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल व ३) श्री. कडू विकास दादाभाऊ, सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र संकुल यांना पदोन्नतीचे आदेश पारित करण्यात आले व पुढील प्रक्रिया सुरु आहे.
- ६) महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र, अहिल्यादेवी (Administration) अध्यासन केंद्र व डॉ. कमला सोहनी (Science) अध्यासन केंद्राचे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आलेले आहेत.

➤ **शैक्षणिक, संशोधन आणि विकास विभाग :-**

- ७) प्रस्तुत विद्यापीठ संकुलाकडून सन २०१९-२० साठी प्राप्त विद्यार्थी प्रवेश आरक्षण तक्ता, संबंधित संकुलास तपासून निश्चित करून देण्यात आला.
- ८) शासनाने व विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी दिलेले शासन निर्णय / सुचना योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव संलग्नित महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहेत.
- ९) प्रस्तुत विद्यापीठ व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रस्तुत विद्यापीठात अ. जमातीच्या २५ विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- १०) सन २०१९ या वर्षाचा बृहत आराखडा कार्यवाही अहवाल शासनाच्या बैठकीत सादर करण्यात आला.
- ११) स्टेज ४ ते ५ (सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक) अंतर्गत पदोन्नती देण्यात आली.
- १२) शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर व संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या दोन महाविद्यालयास स्वायत्त करीता विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार पत्र देण्यात आलेले आहे.
- १३) शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर व वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त करीता विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना पाठविणेकामी प्राप्त झालेले प्रस्ताव अधिकार मंडळासमोर विषय ठेवुन पुढील कार्यवाही सुरु आहे.
- १४) संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील ९६ सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक पदी विहित पध्दतीने पदोन्नती देण्यात आली.
- १५) शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये "Seed Money for researchers" या योजनेंतर्गत संलग्नित १२ महाविद्यालय व विद्यापीठ संकुलातील २१ शिक्षकांना (पहिला हप्ता) रु. ८,३०,०००/- धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आले आहेत.
- १६) शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये "Seed Money for researchers" या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या संलग्नित ५ महाविद्यालयातील ५ शिक्षकांना दुसऱ्या हप्त्याचे रु. ८२,५००/- रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत.

➤ **परीक्षा व मूल्यमापन विभाग :-**

- १७) परीक्षा विभागाच्या कामकाजामध्ये ICA चा वापर करुन बहुतांश कामकाज हे पेपरलेस केलेले आहे.
- १८) मा. राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार वेळोवेळी परीक्षेच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षेचे काम सुलभ करण्यात येत आहे.
- १९) मा. राजेश अग्रवाल समितीच्या एकुण ४३ शिफारशी आहेत, त्यापैकी आपल्या विद्यापीठाने एकुण ३३ शिफारशींची अंमलबजावणी केली आहे.
- २०) माहे ऑक्टो./नोव्हें. २०१९ मध्ये एकुण अभ्यासक्रमाच्या १००% प्रश्नपत्रिका ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठविण्यात यशस्वी झाले आहे.
- २१) महामहिम मा. राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचा १५ वा दीक्षांत समारंभ दि.२७/१२/२०१९ रोजी प्रस्तुत विद्यापीठाच्या प्रांगणात यशस्वीरित्या पार पडला.

➤ **वित्त व लेखा विभाग :**

- २२) प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण पुर्ण करण्यात आलेले असून सदर लेखापरीक्षण अहवाल स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस केलेली आहे व हा अहवाल दि २७/०९/२०१९ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
- २३) वित्त व लेखा विभागाकडील Store and Purchase Unit मार्फत खरेदी / निविदा / ई-टेंडर इ. संपूर्ण प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्यात येत आहे.

➤ **ज्ञानस्रोत केंद्र :**

- २४) दिव्यांगाकरीता ८४६ Audio CD's खरेदी प्रक्रिया पुर्ण झाली आहे.
- २५) ज्ञानस्रोत केंद्रामार्फत Ph.D. च्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रबंधाचे Plagarisim नवीन नियमानुसार तपासून दिले आहेत.
- २६) Online Koha सॉफ्टवेअर खरेदी करून ग्रंथालयाची पुस्तके देवाण - घेवाण सुरु करण्यात आलेली आहेत.
- २७) UGC E-shodhshindu यांच्याकडे २०२१ करीता e-journals, e-books व e-Databases साठी मागणी केली आहे.

➤ **क्रीडा विभाग :**

- २८) महामहिम मा. राज्यपाल कार्यालयाकडून आयोजित २३ वा क्रीडा महोत्सव दि.२६/१२/२०१९ ते ३०/१२/२०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आला. सदर क्रीडा महोत्सवामध्ये आयोजित स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील २० कृषी, अकृषि, तंत्रज्ञान व आरोग्य विद्यापीठातील २७०३ खेळाडूंनी व ३१२ संघ मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक यांनी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅंडबॉल व अॅथलेटिक्स या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
- २९) २३ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेविषयी, एड्स व व्यायामाबद्दल जनजागृतीसाठी दि.१७/१२/२०१९ पासून क्रीडा ज्योत रॅली प्रस्तुत विद्यापीठाच्या निवडक संलग्नित महाविद्यालयात फिरविण्यात आली.
- ३०) दि. ०२ ऑक्टोंबर, २०१९ रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त FIT INDIA PLOGGING RUN कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

➤ **राष्ट्रीय सेवा योजना :**

- ३१) दि. १४ ते १६ सप्टेंबर, २०१९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय / राष्ट्रस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनपूर्व राज्यस्तरीय निवड चाचणी शिबीरामध्ये प्रस्तुत विद्यापीठाचे एकुण ०६ मुले, ०५ मुली व ०१ संघनायक यांनी सहभाग नोंदविला.

- ३२) दि. २६ जानेवारी, २०२० रोजी राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे होणाऱ्या रासेयो स्वयंसेवक संचलन (परेड) करिता प्रस्तुत विद्यापीठाकडून ०१ स्वयंसेवक व ०१ स्वयंसेविका दि. १७ ते २६ जानेवारी, २०२० या कालावधीत सहभागी झाले होते.
- ३३) दि. २८ जानेवारी, २०२० ते दि. ०१ फेब्रुवारी, २०२० या कालावधीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अधिनस्त असलेल्या श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती स्थित नॅशनल अॅडव्हेंचर फाऊंडेशन (NAF) द्वारे ०५ दिवसांचे साहसी क्रीडा शिबीर चिखलदरा, जि.अमरावती येथे आयोजित केले होते. या शिबीरामध्ये प्रस्तुत विद्यापीठाची ०२ मुले, ०२ मुली आणि ०१ संघनायक असा एकूण ०५ जणांचा संघ सहभागी झाला.

➤ **विद्यार्थी विकास विभाग :**

- ३४) प्रस्तुत विद्यापीठाच्या स्थापनेपासून शिक्षण घेत असलेल्या गरीब होतकरु विद्यार्थ्यांसाठी “कमवा व शिका” योजना चालविण्यात येत आहे. त्यास अनुसरुन सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विविध संकुलातील एकूण २७ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.
- ३५) मा. राजभवन, मुंबई आयोजित इंद्रधनुष्य युवा महोत्सव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे दि. ०२ ते ०६ डिसेंबर, २०१९ या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. सदर युवा महोत्सवात प्रस्तुत विद्यापीठास तीन बक्षिसे प्राप्त झाली आहेत.

➤ **मुलांचे वसतिगृह :**

- ३६) मुलांच्या वसतिगृहामध्ये एकूण ३६ खोल्या असून त्यामध्ये विद्यार्थी क्षमता १४४ असून, सध्या एकूण १४३ विद्यार्थी प्रवेशित आहेत.
- ३७) मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ०१ सप्टेंबर, २०१९ ते ३१ जानेवारी, २०२० या कालावधीमध्ये दि. २९ ऑगस्ट, २०१९ रोजी फीट इंडिया यु-टुब लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

➤ **मुलींचे वसतिगृह :**

- ३८) विद्यार्थिनी करीता दि. १६ सप्टेंबर, २०१९ रोजी आरोग्य विभागातर्फे विद्यार्थिनींचे Bone density चेक अपचे आयोजन करण्यात आले होते.
- ३९) दि.०१ ऑक्टोबर, २०१९ रोजी डॉ. महाजन यांचे “महिलांचे सुरक्षित आरोग्य” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
- ४०) दि.३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने “राष्ट्रीय एकता दिवस” एकता दौडचे आयोजन करण्यात आले.
- ४१) दि.२० नोव्हेंबर, २०१९ रोजी डॉ. मनाली काणे यांचे “डोळ्यांची देखभाल व आहार” घेण्यासंदर्भात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

➤ **संकुले :-**

● **संगणकशास्त्र संकुल :**

- ४२) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि प्रस्तूत विद्यापीठ यांच्यात उप-ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
- ४३) प्रस्तूत विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र व Develearn Technologies Pvt. Ltd., Mumbai संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
- ४४) दि. १२/१०/२०१९ रोजी संकुलामध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास ३५ पालक उपस्थित होते.
- ४५) संख्याशास्त्र अधिविभागामार्फत Statistics in Medicine & Health Science या विषयातील राष्ट्रीय कार्यशाळेचे दि. १६ व १७ जानेवारी, २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते.
- ४६) दि. २२ डिसेंबर, २०१९ हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. गणित विभागास राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याकरीता Rajiv Gandhi Science and Technology commission, Mumbai यांच्याकडून रु. ५०,०००/- अनुदान मिळाले आहे.

● **सामाजिकशास्त्र संकुल :**

- ४७) दि. ०३ जानेवारी, २०२० रोजी विद्यार्थ्यांकरीता "Research Methodology in Social Sciences" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
- ४८) पुरातत्वशास्त्र विभागाने एम. ए. भाग १ व २ मधील विद्यार्थ्यांसाठी दि. १२ ऑक्टोबर, २०१९ रोजी "State Level Workshop on Prehistoric Tool Making" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
- ४९) किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले.

● **भाषा व वाङ्मय संकुल :**

- ५०) दि. १२ सप्टेंबर, २०१९ रोजी बँक ऑफ इंडियाद्वारा आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ता म्हणून डॉ. अनंत वडघणे यांनी "राज्यभाषा के प्रभावी कार्यान्वयन में आनेवाली कठिनाइयाँ और समाधान" या विषयावर मार्गदर्शन केले.
- ५१) दि. १० जानेवारी, २०२० विश्व हिंदी दिवसानिमित्त "भारतीय नागरिकों के मूल कर्तव्यों की प्रासंगिकता एवं प्रभाव" या विषयावर बँक ऑफ इंडिया व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ जानेवारी, २०२० रोजी हिंदी वक्तृत्व प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले.
- ५२) दि. ०८ जानेवारी, २०२० रोजी श्रीमती ममला बोल्ली यांनी सोलापूर आकाशवाणी वर "अपनी बात अपनी बोली" या कार्यक्रमात "सोलापूर की सांस्कृतिक विशेषता: सिध्देश्वर यात्रा" या विषयावर व्याख्यान प्रसारित केले.
- ५३) दि. ०८ जानेवारी, २०२० रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व खादिमाने ऊर्दु फोरम आयोजित एक दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
- ५४) दि. १६ डिसेंबर, २०१९ रोजी भाषा व वाङ्मय संकुलातील कन्नड विभागास हंम्पी विद्यापीठाकडून ४९९ ग्रंथ प्रदान करण्यात आले. या ग्रंथ प्रदान कार्यक्रमास हंम्पी विद्यापीठाचे डॉ. एन. डी. प्रशांत हे उपस्थित होते.

• **वाणिज्य व व्यवस्थापन संकुल :**

- ५५) वाणिज्य व व्यवस्थापन संकुल व जयहिंद फुड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न दिवस दि. १४/१०/२०१९ रोजी साजरा करण्यात आला.
- ५६) वाणिज्य व व्यवस्थापन संकुलातील विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक उद्योग भेटीची आयोजन दि. १७/१२/२०१९ रोजी करण्यात आले होते.
- ५७) डॉ. रमेश गाढवे यांचा लेख Our Heritage या UGC Care list मध्ये A Comparative Study of Online Purchasing Behaviors of Urban and Rural Consumers with Special Reference to Solapur District दि. २८/१२/२०१९ रोजी प्रकाशित झालेला आहे.

• **पदार्थविज्ञान संकुल :**

- ५८) प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांचे एकूण ११ शोधनिबंध प्रकाशित झाले.
- ५९) प्रा. डॉ. एस. एस. सुर्यवंशी यांचे एकूण ०३ आंतरराष्ट्रीय संशोधन शोधनिबंध प्रकाशित झाले.
- ६०) प्रा. डॉ. बी. जे. लोखंडे यांचे एकूण ०६ आंतरराष्ट्रीय संशोधन शोधनिबंध प्रकाशित झाले.
- ६१) दि. ०९/०१/२०२० रोजी Interaction Meet of Physics & Electronics Teachers & Students या कार्यशाळेचे आयोजन करून सदर कार्यशाळेकरीता डॉ. अभय देशपांडे, Stony Brook University, USA यांना अतिथी व्याख्याता म्हणून आमंत्रित करण्यात आले.

• **ललितकला व कला संकुल :**

- ६२) ललितकला व कला संकुलामध्ये दि. ०५/११/२०१९ रोजी “मराठी रंगभूमी दिन” हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. या प्रसंगी विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी नाट्यछटा, तबला / गायन व वाचन इ. प्रकार सादर केले आहेत.
- ६३) क्रीडा महोत्सव - २०१९ या सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता ललितकला व कला संकुलाच्या वतीने “संगीत रजनी व प्रहसीका” हा सांस्कृतिक कार्यक्रम दि. २८ डिसेंबर, २०१९ रोजी आयोजित करण्यात आला.

• **आरोग्य विज्ञान संकुल :**

- ६४) आरोग्य विज्ञान संकुल व विद्यापीठ आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते ३० डिसेंबर, २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठीय क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडूंना बॉडी कॉम्पोझीशन एनेलेसीस तपासणीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कालावधीत एकूण ५८० खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांची तपासणी करण्यात आली.
- ६५) आरोग्य विज्ञान संकुल व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांच्यात शैक्षणिक करार करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली असून सदर करार करण्याची कार्यवाही चालू आहे.
- ६६) दि. २६/१२/२०१९ रोजी क्रीडा महोत्सवाच्या समारंभावेळी आरोग्य भान - निरामय क्रीडा जीवन व स्मरणिका या पुस्तकांचे प्रकाशन महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर बैठकीत पुढीलप्रमाणे कामकाज झाले.

[१] अधिसभेच्या दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या २१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम १५ नुसार, दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या २१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र.पुअहोसोविसो/सनिवि/अधिसभा/२०१९/८१६६, दि.२४/१०/२०१९ अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.०७/११/२०१९ अशी होती. या मुदतीत डॉ. आर. एस. मेंते यांनी पान नं.१७ वरील विषय क्र.०८ व ०९ मध्ये व पान १८ वर विषय क्र.११ मध्ये दुरुस्ती सुचविली असून ती खालीलप्रमाणे आहे. त्यानुसार मा. कुलगुरुंनी खालीलप्रमाणे दुरुस्त ठराव स्वीकारलेला आहे.

मूळ विषय क्र.८, ९ व ११ मधील टिपणी:

[८] “क्रीडा विभागाच्या विकासासाठी स्पोर्ट्स अँथॉरटी ऑफ इंडियाचे (साई) केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुरु करण्यात यावा अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”

[९] “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पेपर चेकींग व फोटो कॉपीसाठी फक्त रु.१५०/- एवढीच फी आकारण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”

[११] “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध गुणवंत पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदरच्या पुरस्काराकरिता आस्थापना विभाग परिपत्रकाद्वारे इच्छुक असणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून घेते व प्राप्त अर्जांची छाननी करते व याकामी नियुक्त समिती पुरस्कारासाठी कर्मचाऱ्यांची निवड करते. इच्छुक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून पुरस्काराची निवड करण्याऐवजी आस्थापना विभागाने त्यांच्याकडे असलेल्या वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांच्या गोपनिय अहवालानुसार माहिती तयार करावी व यामधून नियुक्त समितीने गुणानुक्रमे मा.कुलगुरुमहोदयांकडे नावाची शिफारस करावी यामधून मा.कुलगुरुमहोदया एका कर्मचाऱ्यांची गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड करतील हा बदल व यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

डॉ. आर. एस. मेंते यांनी खालीलप्रमाणे अधोरेखित केलेली दुरुस्ती सुचविली आहे.

मूळ विषय क्र.८, ९ व ११ दुरुस्तीसह:

- [८] “क्रीडा विभागाच्या विकासासाठी स्पोर्ट्स अॅथॉरटी ऑफ इंडियाचे (साई) केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर **सोलापूर** विद्यापीठात सुरु करण्यात यावा अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”
- [९] “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर **सोलापूर** विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पेपर चेकींग व फोटो कॉपीसाठी फक्त रु.१५०/- एवढीच फी आकारण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे.”
- [११] “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर **सोलापूर** विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध गुणवंत पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदरच्या पुरस्काराकरिता आस्थापना विभाग परिपत्रकाद्वारे इच्छुक असणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून घेते व प्राप्त अर्जांची छाननी करते व याकामी नियुक्त समिती पुरस्कारासाठी कर्मचाऱ्यांची निवड करते. इच्छुक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून पुरस्काराची निवड करण्याऐवजी आस्थापना विभागाने त्यांच्याकडे असलेल्या वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांच्या गोपनिय अहवालानुसार माहिती तयार करावी व यामधून नियुक्त समितीने गुणानुक्रमे मा.कुलगुरुमहोदयांकडे नावाची शिफारस करावी यामधून मा.कुलगुरुमहोदया एका कर्मचाऱ्यांची गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड करतील हा बदल व यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याची शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.”

सबब, वरील दुरुस्तीसह अधिसभेचा दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या २१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यासाठी मान्यतेसाठी सादर).

ठराव: अधिसभेच्या दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या २१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत दुरुस्तीसह वाचून कायम करण्यात आला.

[२] अधिसभेच्या दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेली कार्यवाही विचारार्थ.

(टिपणी: सर्व अधिसभा सदस्यांना २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील परिनियम क्र.१५ नुसार दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या २१ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत विद्यापीठ पत्र क्र. पुअहोसोविसो / सनिवि / अधिसभा / २०१९ / ८१६६, दि.२४/१०/२०१९ अन्वये पाठविण्यात आलेला होता. या कार्यवृत्तांतामध्ये दुरुस्त्या सुचविण्याची अंतिम तारीख दि.०७/११/२०१९ अशी होती. या मुदतीत डॉ. आर. एस. मेंते यांच्याकडून दुरुस्ती प्राप्त झालेली आहे. त्यानुसार सदरचे ठराव / सूचना संबंधित विभागाकडे कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले होते.

सबब, अधिसभेचा दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार कार्यवाही अहवाल विचारार्थ).

ठराव: अधिसभेच्या दि.२७ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[३] अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यांना द्यावयाची उत्तरे, २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील नियम क्र. ६ (१६) नुसार अधिसभा सदस्यांना अन्य सदस्याने विचारलेल्या प्रश्नास पूरक प्रश्न विचारण्यास परवानगी न देणे हे अध्यक्षच्या स्वेच्छानिर्णयावर असेल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल.

(टिपणी: २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ नुसार, प्रश्न आणि त्यांना व्यवस्थापन परिषदेने तयार केलेले उत्तर, २०१९ चा एकरूप परिनियम क्र.४ मधील ६ (१४) अन्वये अधिसभेच्या सदस्यांना पाठविण्यात येतील).

ठराव: अ) प्रश्नोत्तराचा तास दुपारी १२:३५ वाजता सुरु झाला व दुपारी ०१:३५ वाजता संपला. वेळेअभावी प्रश्न क्र.३३ व त्यावरील उपप्रश्न विचारता आले नाहीत.
ब) प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे याची प्रत सोबत जोडली आहे. (जोडपत्र "अ")

[४] विद्यापीठाचे सन २०१९-२० चे सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

“ही अधिसभा वित्त व लेखा समितीने व व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारशी विचारात घेवून असा ठराव करते की, व्यवस्थापन परिषदेने सन २०१९-२० च्या सुधारित अर्थसंकल्प व २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पाबाबत केलेली शिफारशी मान्य करून सदर अर्थसंकल्प मंजूर करण्यात यावी.”

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १३३ (१) नुसार विद्यापीठाचे सन २०१९-२० चे सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ चे मूळ अर्थसंकल्प तयार करण्याकरिता समान लेखा संहिता कलम २.१२ (i) नुसार उपसमिती मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली होती.

अ. क्र.	नाव	पदनाम
१)	प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील	अध्यक्ष
२)	प्रा. डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
३)	डॉ. डी. डी. कुलकर्णी	सदस्य
४)	सीए श्रेणीक शाह	सदस्य सचिव

उपरोक्त उपसमितीने दि.२३/०१/२०१९ ते दि.३१/०१/२०१९ रोजी पर्यंत सर्व विभाग व संकुलप्रमुख यांचेसमवेत बैठक घेवून अर्थसंकल्पीय मसुद्यावर त्यांचेशी सविस्तर चर्चा केली. तसेच मागील तीन वर्षांची व चालू वर्षातील प्रत्यक्ष जमा - खर्च तसेच पुढील वर्षातील होणारी जमा व खर्चाचे नियोजन व उपलब्ध निधी इत्यादीचा आढावा घेवून सन २०१९-२० चे सुधारित व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पाचा मसूदा तयार करून वित्त व लेखा समितीच्या दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या सभेसमोर विषय क्र.०२ नुसार सादर केला असता, त्यावर सर्वकष चर्चा होवून त्यानुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला

ठराव:	सन २०१९-२० च्या सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प दुरुस्तीसह व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.
-------	---

वरीलप्रमाणे वित्त व लेखा समितीची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या दि.११/०२/२०२० रोजी झालेल्या सभेत विषय क्र.३१ (४) अन्वये विचारार्थ सादर केला असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठराव:	विद्यापीठाचा सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते दुरुस्तीसह अधिसभेस शिफारस करण्यात आली.
-------	---

सबब, विद्यापीठाचे सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली मान्यतेची शिफारस विचारार्थ).

ठराव: प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे यांनी सन २०१९-२० चे सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२०-२१ चे मूळ अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यास डॉ. बी. एन. आदटराव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अधिसभा सदस्यांनी मुद्देसूद चर्चा करून आपले विचार व्यक्त केले.

त्यानंतर विद्यापीठाचा सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.

[५] विद्यापीठाचा शै. वर्ष २०१८ -१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

श्रीमती नीता सुरेशबाबू मंकणी यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर केला आहे.

”ही अधिसभा, वार्षिक अहवाल समितीने, अधिष्ठाता मंडळ व व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन असा ठराव करते की, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या १५ व्या वार्षिक अहवालाबाबत केलेल्या शिफारशी मान्य करून मंजूर करण्यात याव्यात.”

(टिपणी: विद्यापीठाचा सन २०१८-१९ चा १५ वा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

डॉ. महेंद्र कदम	: अध्यक्ष
डॉ. प्रकाश थोरात	: उपाध्यक्ष
डॉ. दीपक ननवरे	: सदस्य
डॉ. सुहास पुजारी	: सदस्य
डॉ. राजीवकुमार मेंते	: सदस्य
श्री. लक्ष्मण कदम	: सदस्य - सचिव

सदर समितीने तयार करून दिलेला वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या दि.११ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या बैठकीतील विषय क्र.२३ नुसार विचारार्थ ठेवला असता खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव क्र.२३	विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल दुरुस्तीसह स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.
-------------	--

सबब, विद्यापीठाचा शै. वर्ष २०१८ -१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

ठराव: विद्यापीठाचा शै. वर्ष २०१८-१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल श्रीमती एन. एस. मंकणी यांनी सादर केला. त्यास डॉ. बी. पी. रोंगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विद्यापीठाचा शै. वर्ष २०१८-१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेल्या १५ व्या वार्षिक अहवालाबाबत व्यवस्थापन परिषदेने दुरुस्तीसह केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[६] अधिसभा सदस्य श्री. एस. टी. सरवदे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या एकूण जमा - खर्चाची श्वेत पत्रिका एका महिन्याच्या आत प्रसिध्द करावी असा ठराव ही अधिसभा वित्त व लेखा विभागास करीत आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. टी. व्ही. शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[७] अधिसभा सदस्य श्री. ए. के. आवळे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“साहित्य, समाज, संस्कृती, कलाक्षेत्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची मरणोत्तर मानद डी. लीट. ही पदवी प्रदान करण्यात यावी, अशी शिफारस ही अधिसभा विद्या परिषदेस करीत आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. टी. व्ही. शिंदे, डॉ. टी. जे. फुलारी, डॉ. सी. एस. चव्हाण, श्री. एस. टी. सरवदे व डॉ. श्रीमती बी. डी. रेवडकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[८] अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“पीएच. डीचे प्रबंध परदेशातील विषयतज्ञाकडे परिक्षणासाठी पाठविणे अव्यवहार्य व गैरसोयीचे असल्याने पीएच. डीचे प्रबंध पुर्वीप्रमाणेच परिक्षणासाठी पाठविण्यात येण्याची तरतुद करावी अशी शिफारस ही अधिसभा विद्या परिषदेस करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. टी. व्ही. शिंदे व डॉ. टी. जे. फुलारी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[९] अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

“बी. ए. भाग - १ व बी एस्सी भाग - १ साठी सुरु करण्यात आलेली ऑनस्क्रीन मुल्यमापनाची पध्दत ही वेळखाऊ व त्रास दायक असल्याने बंद करण्यात यावी अशी शिफारस ही अधिसभा परिक्षा व मुल्यमापन मंडळास करित आहे.”

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. बी. एन. आदटराव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[१०] अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

विद्यापीठाच्या “सृजनरंग” या महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत “पाली व पाकृत” या भाषांचाही समावेश करावा अशी शिफारस ही अधिसभा विद्यार्थी विकास विभागास करित आहे.

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. एस. टी. सरवदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

[११] अधिसभा सदस्य श्री. एस. एस. साळुंखे यांनी खालील ठराव मांडण्यासाठी आपली सूचना पाठविली आहे.

Proposal	Addressed to
<p>Circumstance:- In the list of details of sponsors of the Gold Medals it is indicated that- the sponsorer has an intention to award the gold medal sponsored to the student securing highest marks (total marks gained). (गुणात सर्वप्रथम, / परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम). It is found that the University has decided to award the Gold Medal based on CGPA which clearly indicates contempt of intent of the sponsorer. HENCE I PROPOSE THAT; (Proposal). In order to respect the objective / intent of the sponsorer the criteria to decide the Gold Medal should be total marks gained by the student. The University should respect the objective of the sponsorer.</p>	<p>Board of Examinations & Evaluation</p>

ठराव: सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास डॉ. सी. एस. चव्हाण व श्री. टी. जे. गावडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

सर्व अधिसभा सदस्यांचे आभार मानून मा. कुलगुरु यांच्या परवानगीने वंदे मातरम नंतर बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही /-
कुलसचिव
सदस्य सचिव, अधिसभा

सही /-
कुलगुरु
अध्यक्ष, अधिसभा

विषय क्र. ०३ चे सहपत्र

अधिसभेच्या गुरुवार, दि.१२ मार्च, २०२० रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न, उपप्रश्न व त्यावर देण्यात आलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
डॉ. सी. एस. चव्हाण		डॉ. एच. के. आवताडे
१	कॅस अंतर्गत महाविद्यालय शिक्षकांच्या पदोन्नतीची पुढील प्रक्रिया (स्टेज - १, २, ३, ४) कधी राबविण्याचे नियोजन केले आहे?	याबाबत कार्यवाही सुरु आहे.
	<ul style="list-style-type: none"> महाराष्ट्र सरकारचा याबद्दलचा शासन निर्णय आहे का? 	होय, महाराष्ट्र सरकारचा याबद्दलचा दि.०८ मार्च, २०१९ व ०८ जुलै, २०१९ चा शासन निर्णय व शासन शुध्दीपत्रक दि.१० मे, २०१९ उपलब्ध आहे. या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.
	<ul style="list-style-type: none"> त्यामध्ये दर महिन्याला कॅसचे कॅम्प आयोजित करण्याचा नियम आहे, विद्यापीठ त्या पध्दतीची अंमलबजावणी करित आहे का? 	०८ जुलै, २०१९ चा शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे तरतूद केली आहे की, प्रत्येक महिन्याला कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. तथापि, आपल्याकडे आतापर्यंत स्टेज १, २, ३ व ४ याचे एक राऊंड पूर्ण झालेला आहे. याबाबत आणखी काही प्रस्ताव असतील तर त्यासंदर्भातील जी काही प्रक्रिया आहे त्याबाबत ८ दिवसामध्ये परिपत्रक निघेल.
	<ul style="list-style-type: none"> हे कॅम्प उशिरा झाल्यामुळे ज्या प्राध्यापकांचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? 	तुलनेने लवकरात लवकर कॅम्पचे आयोजन केलेले आहेत. त्यानुसार कॅम्प पूर्ण झालेले असून पुढील प्रक्रिया चालू आहे.
	<ul style="list-style-type: none"> आतापर्यंत किती कॅम्प झाले? 	आतापर्यंत स्टेज १, २, ३ व ४ याचे एक राऊंड पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या राऊंडची तयारी सुरु आहे, आणि स्टॅन्डींग नोटिस यानंतर निघेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला कॅम्प लावून प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
	<ul style="list-style-type: none"> कॅसची जी प्रक्रिया आहे ती सहावा वेतन आयोग किंवा सातवा वेतन आयोग या आयोगानुसार राबविण्याचा प्रयोजन आहे का? 	कॅसच्या प्रक्रियेमध्ये मूळ UGC Regulation, दि.१८ जुलै, २०१८ आणि शासन निर्णय ०८ मार्च, २०१९ यामध्ये Regulation निघालेल्या तारखेपासून ३ वर्षांपर्यंत प्रत्येक प्राध्यापक ऑफ्सन घेवू शकतो. एक तर तो सहाव्या वेतन आयोगातून किंवा सातव्या वेतन आयोगातून करू शकतो. तशी मुदत ३ वर्ष त्यांना उपलब्ध असेल.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
२	विद्यापीठाच्या परिक्षांसाठी प्रश्नपेठी (question Bank) तयार केली जाते. ती तयार करण्याच्या प्राश्निकांना मानधन देण्याची तरतूद केली आहे काय?	होय.
	• किती तरतूद केली आहे?	परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि.२५ फेब्रुवारी, २०२० च्या बैठकीमध्ये प्रत्येक प्रश्नाला ५ रुपये अशा पध्दतीने मान्यता दिलेली आहे.
	• ती पुरेशी आहे असे वाटते का?	पुरेशी आहे.
	• परवा जी Question Bank तयार झाली, ती Question Bank तयार करत असताना २ ते ३ सदस्य होते त्यांचे प्रश्न कसे मोजणार?	सर्व सदस्यांनी एकत्रित Question Bank दिली असेल तर, गुप करुन त्याचे काऊंटिंग केले जाईल. त्या पध्दतीने मानधन दिले जाईल.
३	उत्तर पत्रिकांच्या पुर्नमुल्यांकनात संबंधीत विद्यार्थी उत्तिर्ण झाल्यास त्याचकडून घेतलेले पुर्नमुल्यांकन शुल्क त्यास परत दिले जाते काय?	होय.
श्री. एस. एस. साळुंखे		डॉ. बी. पी. रोंगे
४	In the list of details of sponsors of the Gold Medals it surfaces that- the sponsorer has an intention to award the gold medal sponsored to the student securing highest marks (total marks gained) 1) Why has the university decided to change the criteria from highest marks to CGPA? a) Does it not go beyond the objective / intent of the sponsorer? b) Has the university obtained a prior permission to change the criteria from total marks to CGPA from the respective sopnsorer?	University has adopted Grading system as per the UGC Guidelines. a) No. b) Not Applicable.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
५	It is observed that during the submission of spiral Ph. D. thesis. The students are supposed to submit copies of; Eligibility certificate, Pre-Ph. D. course work qualified- mark list, copies of Payment of University Fees, All progress reports submitted earlier, Graduate and post graduate mark list, WHEREAS, the University has everything on record in electronic form and documented physically as well and ready at a click. Surprisingly this is again mandatory recurrent submission during the final thesis. In this regard; where our country now advocates paperless governance, does the University feel to revise the need of twofold submission of the same documents?	Yes. Avoiding repetition of submission is under consideration.
डॉ. एस. के. शिंदे		डॉ. बी. पी. रोंगे
६	मा. कुलगुरु यांचा लॉगीन आय. डी. वापरून बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याबाबतच्या तक्रारीत स्थापित सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालानंतर पुढे काय कार्यवाही केली आहे? याप्रकरणी सद्यस्थिती काय आहे?	सदर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यपरिस्थितीमध्ये हा गुन्हा सायबर ब्रॅचकडे वर्ग करण्यात आला आहे.
	• कुलगुरुंचा लॉगीन आय. डी. कोणी वापरला?	त्याचा तपास सुरु आहे. सत्यशोधन समितीच्या तपासामध्ये डॉ. कोकरे व श्री. चोरमले यांचे नाव येत आहे.
	• गुन्हा दाखल करत असताना स्पेसिफिक व्यक्तीचे नाव घालून गुन्हा दाखल केलेला आहे का?	सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल केलेला आहे.
	• संशयित व्यक्ती म्हणून आपण नाव दिलेले आहे का?	नाही.
७	विद्यापीठातील एम. कॉम. / एम. बी. ए. चा अभ्यासक्रम बदलण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४१ (क) मधील तरतुदींचे तंतोतंत पालन झाले आहे काय? नसल्यास, त्याबाबत काय कार्यवाही केली आहे?	होय, सदर तरतुदींचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
डॉ. टी. जे. फुलारी		अॅड. श्रीमती एन. एस. मंकणी
८	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या वतीने आयोजित दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा महोत्सवाच्या आयोजनासाठी दहा लाख रुपये किंवा दहा लाखापेक्षा जास्त रकमेच्या एकूण किती निविदा मागविण्यात आल्या?	०२ निविदा मागविण्यात आल्या होत्या.
	• त्या कोणत्या ०२ निविदा आहेत?	एक भोजन व दुसरी मंडप या ०२ निविदा दहा लाखापेक्षा जास्त आहेत.
	• भोजनाचा एकूण खर्च किती?	₹४४,६२,४००/- इतका खर्च आलेला आहे. अजून अंतिम हिशोब झालेला नाही.
	• चहा आणि नाष्टाचे बिल आहे का?	आहे.
	• किती आहे?	₹१,८०,०००/-.
	• एकूण मंडपासाठी किती खर्च आला?	क्रीडा महोत्सवाच्या सर्व मंडप व्यवस्थेसाठी एकूण खर्च ₹८२,२८,६५६/- आला.
९	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने आयोजित दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा महोत्सवाच्या आयोजनासाठी तीन लाखापेक्षा कमी खर्चाच्या किती निविदा मागविण्यात आल्या?	एकही निविदा नाही.
	• ३ लाखाच्या आतील किती बिल पेडींग किंवा खर्ची पडलेली आहेत?	सध्या डेटा उपलब्ध नाही.
	• २६ ते ३० या कालावधीमध्ये दीक्षांत समारंभ व क्रीडा महोत्सव आयोजित केले होते. त्यासाठी वेगळी मंडप व्यवस्था केली होती. तर त्याचा आणि याचा काही संबंध आहे का?	नाही.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	<ul style="list-style-type: none"> नाही तर, एक लाखाचे कोटेशन हे दीक्षांत समारंभामध्ये आलेले आहेत आणि या क्रीडा महोत्सवात आलेले नाहीत याचे कारण काय? 	३ लाखाच्या पुढे निविदा व ३ लाखाच्या आत दरपत्रके मागविण्यात आली होती.
	<ul style="list-style-type: none"> ३ लाखाच्या आतमध्ये खरेदी कशी केली? 	दरपत्रके मागवून.
१०	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने आयोजित दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा महोत्सवाच्या भोजन मंडपासाठी किती रक्कम खर्च करण्यात आली?	भोजनमंडपासाठी ₹३४,३४,९७०/- इतक्या रकमेचे देयके फर्मकडून प्राप्त झाले असून ते तपासून अंतिम करण्याचे काम चालू आहे. अद्याप खर्च पडलेला नाही.
डॉ. जी. डी. बिराजदार		श्री. ए. के. आवळे
११	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या खो खो मैदाने भाग - १, २, ३ आणि ४ हे सारख्याच प्रकारचे काम असताना त्याचे वेगवेगळे अंदाजपत्रक तयार करण्याचे प्रयोजन का केले?	राज्यपाल नियुक्त उपसमितीच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात आली.
	<ul style="list-style-type: none"> निर्देश लेखी आहेत का राज्यपालांचे? 	निर्देश लेखी आहेत. उपसमितीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शक सूचना आहेत.
	<ul style="list-style-type: none"> ही उपसमिती असे निर्देश देवू शकते का? 	होय.
	<ul style="list-style-type: none"> मैदाने जर एक सारखीच असतील तर अंदाजपत्रक वेगवेगळे कसे? ४ मैदान एकसारखेच बनवायचे असेल तर त्याकरिता होणारा खर्च पण एकसारखाच असला पाहिजे वेगवेगळा कसा? 	सुरुवातीला सर्व केला, तेव्हा मैदानावरती ४ ते ७ फुटावरती खड्डे होते. ते खड्डे लेवल करून खो-खो मैदानाचे प्रयोजन केले आहे.
१२	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे Vision, Mission, Goals बदलले आहेत काय?	होय.
	<ul style="list-style-type: none"> बदलाच्या प्रक्रियेचे नेमके स्वरूप काय आहे? 	NAAC - IQAC विभागाकडून मा. कुलगुरुंच्या मान्यतेनुसार बदलण्यात आले आहे.
	<ul style="list-style-type: none"> सगळे Stakeholder चे opinion घेवून submit करण्याची Procedure Adopt केली आहे का? 	होय.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
१३	२८ नोव्हेंबर, २०१९ रोजी "सुटा" संघटनेसोबत झालेल्या चर्चेत change in staff साठी ordinance बदलण्याचे ठरले होते काय? असल्यास त्यावर काय कार्यवाही झालेली आहे?	Changes in Staff संदर्भात Ordinance तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.
	• Ordinance संदर्भातील बैठक झाली आहे का?	नाही.
	• बैठक झाली नसल्यास ही कार्यवाही कधी पूर्ण होणार?	३० दिवसात ही कार्यवाही पूर्ण होईल व बैठक होईल.
श्री. ए. एम. शेख		डॉ. बी. एन. आदतराव
१४	दि.९/१/२०१९ रोजी स्थापन केलेली Purchase & Store Unit का रद्द करण्यात आली? असल्यास कारणे कोणती?	सदर विभाग हा महाराष्ट्र समान लेखा संहिता २०१२ (Common Account Code) नुसार खरेदी व भांडार विभाग या नावाने कार्यरत आहे.
१५	पु. अ. हो. सो. वि. सोलापूर यांचेकडे शैक्षणिक वर्ष २०१९-२० कालावधीत कोणकोणत्या संस्थेकडून / महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्रस्ताव प्राप्त झाले आहेत?	शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये खालील महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. १) वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर. २) हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर. ३) वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर. शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून खालील महाविद्यालयास यु. जी. सी. नवी दिल्ली यांच्याकडून स्वायत्त दर्जा मिळालेला आहे. १) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.
१६	सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठीच्या प्रस्तावाचे शुल्क वाढचा निर्णय झाला आहे का? असल्यास पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी केली आहे का?	होय. होय.
	• सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक या पदोन्नतीचे पात्रता निकष काय आहेत?	सहयोगी प्राध्यापक या पदावर ३ वर्ष कार्यकाल असला पाहिजे. किमान ३ रिसर्च पेपर असले पाहिजेत.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	<ul style="list-style-type: none"> वाढीव शुल्क घेण्यामागचे कारण काय? 	<p>₹७,०००/- शुल्क घेतलेले होते. तथापि, एकूण प्रक्रियेचा खर्च पाहता ₹७,०००/- पर Candidate हा विद्यापीठाच्या खर्चाच्या दृष्टीकोनातून कमी पडत होते. म्हणून प्रति Candidate ₹३,०००/- वाढीव शुल्क घेतलेले आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> पाठीमागे सादर झालेले जे प्रस्ताव होते त्या प्रस्ताव कर्ताकडून पैसे परत घेतले का? 	<p>होय, वाढीव शुल्क ₹३,०००/- अधिकचे घेण्यात आले आहे.</p>
	<ul style="list-style-type: none"> कुठलाही निर्णय झाल्यानंतर तिथून पुढे लागू होतो का पाठीमागून लागू होतो? 	<p>पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला असेल तर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो.</p>
श्री. टी. जे. गावडे		डॉ. ए. बी. शिंगाडे
१७	डॉ. ए. एच. माणिकशेटे यांची मानसेवी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती कोणत्या नियमाने केली आहे?	सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३ मंत्रालय, मुंबई दि.१७ डिसेंबर, २०१६ मधील तरतुदीनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.
	<ul style="list-style-type: none"> सदर व्यक्तिस ६५ वर्षानंतर नेमणूक करता येते का? 	येते.
	<ul style="list-style-type: none"> जी. आर. आहे का? 	होय, आहे.
१८	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने आयोजित दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा महोत्सवाच्या भोजनासाठी एकूण किती खर्च करण्यात आला?	भोजनासाठी ₹४२,८२,४००/- इतक्या रकमेचे देयके फर्मकडून प्राप्त झाले असून ते तपासून अंतिम करण्याचे काम चालू आहे.
१९	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या वतीने आयोजित दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा महोत्सवाच्या मैदाने तयार करण्यासाठी एकूण किती रक्कम खर्च करण्यात आली?	मैदान तयार करण्याकरिता झालेल्या खर्चाची देयके अंतिम झालेली नाहीत. त्यामूळे अंतिम खर्चाचा आकडा आता देता येणार नाही.
	<ul style="list-style-type: none"> कधी होणार? 	१ महिन्यात.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	श्री. आर. एस. गायकवाड	कु. ए. सी. चव्हाण
२०	व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय किती व कोण-कोणते सामंजस्य करार केले आहेत?	०३ सामंजस्य करार. 1) National Chemical Laboratory (NCL), Pune. 2) The University of Malta. 3) The Centre for Internet and Society (CIS), Bengaluru. सदर सामंजस्य कराराची व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
	<ul style="list-style-type: none"> सामंजस्य करारास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्याची कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण होणार आहे. 	दि.२६ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली आहे.
२१	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठात जून २०१८ ते जानेवारी २०२० पर्यंत एकूण किती कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली?	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ जून, २०१८ ते जानेवारी, २०२० पर्यंत एकूण दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
	<ul style="list-style-type: none"> अजून कंत्राटी कर्मचारी नेमण्याचे विद्यापीठाचे प्रयोजन आहे काय? 	सध्या तरी नाही.
	<ul style="list-style-type: none"> दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे काय? 	श्री. माणिकशेटे व श्री शेख.
	श्री. एस. टी. सरवदे	डॉ. एच. के. आवताडे
२२	पु. अ. होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या वतीने आयोजित दि.२६ ते ३० डिसेंबर, २०१९ या दरम्यान संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिडा महोत्सवाच्या आयोजनात उपस्थित असणाऱ्या खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक, विद्यापीठ कर्मचारी, विविध समिती सदस्य यांच्या भोजनाकरिता कुपनची व्यवस्था करण्यात आली होती काय?	होय.
	<ul style="list-style-type: none"> कुपन सिस्टिम सर्वांसाठी राबविली होती का? 	कुपन सिस्टिम राबवित असताना फक्त VIP लोकांना कुपन देण्यात आलेली नव्हती. बाकीच्यांना कुपन सिस्टिम राबविली होती.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
२३	पी. एच. डी. पदवी करीता PET - ७ ची प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाली आहे का?	होय. यातील त्रुटी आढळल्या होत्या, त्याचे निराकरण करुन प्रक्रिया सुरु आहे.
	<ul style="list-style-type: none"> कोणत्या त्रुटी होत्या? 	Home University to Other University अशा प्रकारचे अॅडमिशन देत असताना किंवा Other University चा Home University मध्ये Conversion करीत असताना कनफ्युजन दूर करुन आपण ती प्रक्रिया पूर्ण केली.
	<ul style="list-style-type: none"> ज्यांच्याकडे ही प्रक्रिया होती, त्यांनी मेरीट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव कमी करुन स्वतःच्या मुलाचे नाव त्याच्यामध्ये घेतले. या संदर्भात त्या कर्मचाऱ्यांवर काय Action घेतली? 	गाईड दुसऱ्या University मध्ये बदलून गेल्यामुळे जागा कमी झाल्या. त्याचे रिझर्व्हेशन आपण पुन्हा वेगळ्या पध्दतीने करुन घेतले. अशा पध्दतीच्या केसेस, सेकंड राऊंडमध्ये क्लिअर करणार आहोत.
	<ul style="list-style-type: none"> ज्या ठिकाणी Not Qualified दिले असे काही विद्यार्थी काही ठिकाणी Not Selected दिले हे नियमानुसार होतेय का? 	CRC कमिटी प्रत्येक विषयासाठी नेमली होती. त्या कमिटीच्या अहवालानुसार प्रशासकीय कार्यवाही केली आहे.
२४	राज्यस्तरीय क्रिडा महोत्सव २०१९ व विद्यापीठातील अन्य खरेदीसाठी Current Schedule of Rate's (CSR) कोणत्या वर्षाचा वापरला आहे?	Current Schedule of Rate's (CSR) सन २०१७-१८ चा वापरला आहे.
	<ul style="list-style-type: none"> २०१९ मध्ये २०१७-१८ चा Current Schedule of Rate's (CSR) वापरता येतो का? 	२०१७-१८ च्या पुढचा Current Schedule of Rate's (CSR) उपलब्ध नाही.
	<ul style="list-style-type: none"> २०१८-१९ चा Current Schedule of Rate's (CSR) का नाही? 	उपलब्ध नाही.
	<ul style="list-style-type: none"> २०१७ व २०१८ Current Schedule of Rate's (CSR) मध्ये तफावत काय आहे? 	२०१७-१८ चा Current Schedule of Rate's (CSR) उपलब्ध आहे, त्याच्या पुढचा उपलब्ध नाही.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	श्री. एस. एम. गायकवाड	डॉ. बी. एन. आदटराव
२५	कंत्राटी यंत्रणा विश्लेषक म्हणून कोणाची नेमणूक केली आहे?	कंत्राटी यंत्रणा विश्लेषक म्हणून श्री. खोत किशोर गणपती यांची नेमणूक केली आहे.
	<ul style="list-style-type: none"> यांची नेमणूक करते प्रसंगी ते आपल्या विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या महाविद्यालयाच्या विभागात शिक्षण घेत होते ही माहिती खरी आहे काय? 	ते या कोर्ससाठी ॲपीअर होते, थिअरी परीक्षा क्लिअर झाली होती. डेझरटेशन बाकी होते.
	<ul style="list-style-type: none"> वयाची अट काय? 	किमान २८ वर्ष.
	<ul style="list-style-type: none"> पहिली जाहिरात काढली तेव्हा त्यामध्ये ३० वर्ष व ५ वर्षांचा अनुभव होता ती रद्द का केली? 	पहिल्या जाहिरातीमध्ये आपल्याला उमेदवार उपलब्ध झाले नाहीत.
	<ul style="list-style-type: none"> दुसरी जाहिरात का काढली? 	पहिल्या जाहिरातीमध्ये योग्य उमेदवार न आढळल्याने दुसरी जाहिरात दिली.
	<ul style="list-style-type: none"> विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला नेमणे एवढे गरजेचे होते का? कारण तो लास्ट Year ला अजून परीक्षा देतोय, त्याचीच निवड का करावी? 	तत्कालीन अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि विद्यापीठाची निकड याकरिता समिती आणि मा. कुलगुरु यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
	<ul style="list-style-type: none"> अतिशय संवेदनशील असलेल्या परीक्षा विभागामध्ये एक परीक्षार्थी अतिशय तज्ज्ञ आहे म्हणून, तोही परीक्षार्थी आहे आणि संवेदनशील असलेल्या या परीक्षा विभागामध्ये तो तज्ज्ञ विद्यार्थी आणि तोही पुन्हा कंत्राटी अशा पध्दतीचा त्याठिकाणी नेमणूक करून आपण मोठी चूक करतोय किंवा केली आहे अस आपणास वाटत नाही काय? 	त्यांची लेखी परीक्षा २०१६ मध्ये पार पडलेली असल्यामुळे त्यांचे डेझरटेशन बाकी होते. त्यामुळे त्यांना नियुक्ती दिलेली आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
२६	यंत्रणा विश्लेषक पदाचे पात्रता निकष काय आहेत?	B. E. / B. Tech. (Computer / information Technology) or M. Sc. (Computer Science / information Technology) M. C. A. or M. C. S. Four Years experience in Software Development & Maintenance in Educational institute of Govt. or Semi Govt. organization or in any Public or Private Limited or Multinational Company, engaged purely in Software Development. Desirable Experience Extensive Knowledge of data processing, hardware platforms and enterprise software applications. Technical experience with system networking, databases, web development, user support and hardware maintenance. Good working knowledge skills with Microsoft office Products, Net, SQL.
२७	संगणकशास्त्र संकुलातील डॉ. आर. एस. हेगडी यांना कोणत्या पदावर नियुक्ती झाल्याने धारणाअधिकार (lien) देण्यात आलेला आहे?	डॉ. आर. एस. हेगडी यांनी विनंती केल्यानुसार संबंधितांना Central University of Karnataka, Kalburgi या विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक या पदावर रुजू होण्याकरिता दि.३०/०९/२०२० रोजी सहयोगी प्राध्यापक पदावरील एक वर्षाचा धारणाधिकार मंजूर करून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
	• त्यांना कार्यमुक्त करत असताना सदर जागेवरती त्या लायक असलेली व्यक्ती आपल्या संकुलासाठी उपलब्ध होती काय?	तात्पुरत्या स्वरूपात आपण कार्यभार सोपवितो आणि गरजेनुसार जाहिरातीद्वारे कंत्राटी पध्दतीने CHB (Clock Hour Basis) पध्दतीने नेमता येते.
	• सहयोगी प्राध्यापक हेगडी यांना त्याच पदावरती जाण्यासाठी lien देता येते काय?	हो देता येते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.२३ ऑगस्ट, २०१० च्या शासन निर्णयामध्ये समान पदावर किंवा खालील पदावर धारणाधिकार मंजूर करावा किंवा नको असा कोणताही उल्लेख नाही.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	कु. एस. जे. मोहिते-पाटील यांच्या ऐवजी डॉ. एस. के. शिंदे	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे
२८	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत किती व कोणत्या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसना मान्यता दिली आहे?	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत कौशल्य विकास केंद्रामध्ये एकूण ९२ कोर्सेसना मान्यता देण्यात आली आहे.
२९	योग्य प्राधिकरणाच्या मंजूरीशिवाय असे कोणते प्रमाणपत्र कोर्स आहेत का, की ज्यांचा समावेश विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात केलेला आहे व त्याची नोंद गुणपत्रिकेत करण्यात आली आहे?	एकही नाही.
३०	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या Incubation Centre चा संलग्न महाविद्यालयास कसा व कोणत्या प्रकारे फायदा होणार आहे?	विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यामध्ये उद्योजगता निर्माण करण्याचा फायदा होवू शकतो.
	• आतापर्यंत Incubate करण्यासाठी एखादा Project किंवा Proposal आपल्याकडे आलेले आहे काय?	३ Proposal आहेत, जे Already Incubate म्हणून काम करतात.
	डॉ. टी. व्ही. शिंदे	डॉ. श्रीमती एन. एस. मंकणी
३१	पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाच्या Purchase Committee च्या सदस्या कु. अश्विनी चव्हाण यांनी आपल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तिस दिलेले ब्लेझरचे बेकायदेशीर टेंडर संदर्भात काय कारवाई करण्यात आली?	ब्लेजर बाबत दरपत्रक मागविण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या http://su.digitaluniversity.ac संकेतस्थळावर खुल्या पध्दतीने Online Quotation मागविण्यात आले होते व जास्तीत जास्त संभाव्य इच्छूक दरपत्रक धारकापर्यंत पोहोचतील आणि त्यामूळे जास्तीत जास्त पारदर्शकता आणणे शक्य होईल. या पध्दतीने दरपत्रक मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात आलेली होती व त्यामधील सर्वात न्यूनतम दर असलेल्या फर्मला पुरवठा आदेश देण्यात आलेला आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
३२	अधिसभेने मंजूर केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबतच्या ठरावाची सद्यस्थिती काय आहे?	<p>डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र प्रस्तूत विद्यापीठात सुरु करण्याकरिता प्रस्ताव तयार करणेकामी मा. कुलगुरु महोदयांनी नामनिर्देशन केल्यानुसार तज्ज्ञ व्यक्तींची समिती खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली आहे.</p> <p>१. डॉ. जी. एस. कांबळे, प्राध्यापक तथा संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल, पुअहोसोविसो-अध्यक्ष</p> <p>२. डॉ. आर. बी. भोसले, प्राध्यापक तथा संचालक, रसायनशास्त्र संकुल, पुअहोसोविसो - सदस्य</p> <p>सदर समितीची पहिली बैठक दि.२९/०९/२०२० रोजी दुपारी ०९:०० वा. विद्यापीठ कार्यालयात संपन्न झाली. सदर बैठकीत समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर सविस्तर चर्चा करुन, यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडे अनेक अध्यासन केंद्राचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र सदरचे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याकारणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचा प्रस्ताव तूर्तास विद्यापीठ अनुदान आयोगास पाठविणे उचित होईल, असे समितीचे म्हणणे आहे. याबाबत आस्थापना विभागाने टिपणी सादर केली असता, सदर बाब प्रथम विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये व तदनंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करुन, सदर ठरावानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता प्रदान केली आहे. याअनुषंगाने सदर विषय आगामी होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीसमोर सादर करण्याकरिता तयार आहे.</p>

सही /-
(सचिव अधिसभा)
कुलसचिव